

eClerx/SECD/SE/2022/066

August 10, 2022

BSE Limited

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 ["Listing Regulations"]

Reg: <u>Newspaper advertisement for Unaudited Financial Results for the quarter ended</u>

<u>June 30, 2022</u>

Scrip Code: <u>BSE - 532927</u>

NSE - ECLERX

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022, published today in the Business Standard, The Free Press Journal and Navshakti.

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.eclerx.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully

For eClerx Services Limited



Pratik Bhanushali
Company Secretary & Compliance Officer
F8538

Encl. as above

Regd Off: Plot No. 63-B, Danudyog Sahakari Sangh Ltd., Village Piparia, Silvassa, U.T. of Dadra & Nagar Haveli - 396230 Corp Off: Office no. 15 - 17, 1st floor, Maker Chambers III, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai – 400021

Email Id: bluechiptex@gmail.com, Website: www.bluechiptexindustrieslimited.com, Tel. No.: 022- 4353 0400 / 0260-2991068 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

` '							
		Quarter Ende	ed	Year Ended			
PARTICULARS	30.06.2022 Reviewed	31.03.2022 Audited	30.06.2021 Reviewed	31.03.2022 Audited			
Total Income from operations	6,704.14	6,190.58	5,361.95	24,308.25			
Net Profit / (Loss) before tax	13.95	71.96	33.46	444.76			
Net Profit / (Loss) after tax	6.95	51.51	22.95	321.75			
Total comprehensive Income for the period							
(comprising profit for the period (after tax) and							
other comprehensive Income / (Loss) (after tax))	7.50	49.68	22.90	318.83			
Paid up Equity Share Capital							
(Face value of Rs. 10/- each)	197.05	197.05	197.05	197.05			
Other Equity	-	-	-	2,541.43			
Earnings per share (Face value of Rs. 10/- each)							
Basic and Diluted (Rs)	0.35	2.61	1.16	16.33			
Votes							

) The above Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.

2) Figures for the previous period are regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and also on the website of the Company at www.bluechiptexindustrieslimited.com.

> For and on behalf of the Board of Directors Shahin N. Khemani **Managing Director** DIN: 03296813

Place: Mumbai Date: 9th August, 2022

heubach

Clariant Chemicals (India) Limited

Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806 Registered Office: Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan, Off Thane-Belapur Road,

Airoli, Navi Mumbai - 400708. **Phone:** (+91) 22 7125 1000

Website: www.clariant.com/pigments Email: investor.relations_India@clariant.com

STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED JUNE 30, 2022

					(₹ in Lakhs)
Sr.		3 months ended	3 months ended	3 months ended	Year Ended
No.	Particulars	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	22,292	21,136	21,945	84,818
2	Profit/ (Loss) before tax	1,471	1,245	1,962	4,950
3	Profit/ (Loss) after tax	1,094	1,620	1,431	4,332
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,092	1,699	1,358	4,439
5	Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	2,308	2,308	2,308	2,308
6	Earnings per share (of ₹ 10/- each) Basic & Diluted (for continuing operations)	4.74	7.02	6.20	18.77

Notes:

Place : Navi Mumbai

Date: August 09, 2022

- 1) The above is an extract of the detailed format of quarterly financial result for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial result is available on the Stock Exchanges' websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.clariant.com/pigments).
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 09, 2022.

For Clariant Chemicals (India) Limited

Bharath Sesha Managing Director DIN: 01983066

Navi Mumbai Municipal Corporation

30	Navi Mumbai Municipal Corporation			
	Engineering Department Tender Notice No. NMMC/EE(Turbhe)/14/2022-2023			
Sr. No.	Name of Work	Estimated Cost (Rs.)		
1	Providing & Fixing Water Fountain at ward no 70 in Turbhe ward.	Rs.4,36,409/-		
2	Improvement of open space by Providing & Fixing Chain link fencing near gaondevi maidan sec 5 Sanpada in Turbhe Ward	Rs.4,34,649/-		
3	Providing & fixing landmark board at sec 22 in Turbhe Ward.	Rs.4,38,657/-		
4	Providing & fixing at stamp concrete gauri quarry playground turbbe			
5	Providing & fixing butterfly chair near Turbhegaon talav in Turbhe Ward.	Rs.4,32,000/		
6	Providing & fixing stainless steel railing at Library & Ramtanu Mata Mandir Turbhegaon in Turbhe Ward.	Rs.4,37,237/		
7	Painting to railway footover bridge janta market in Turbhe ward.	Rs.4,36,464/		
8	Providing and fixing Fountain near Main road Ward No.73 at TTC Industrial area in Turbhe Ward.	Rs.4,40,000/		
9	Making and fixing Waste to Best Sclupture at TTC Industrial area main road tree belt in Turbhe Ward.	Rs.4,04,500/		
10	Improvement of Open Space by Providing Chain Link Fencing Near OPG Society, Sector - 2, Sanpada in Turbhe Ward.	Rs.4,35,948/		
11	Painting on wall (Slogan) Near Sion-Panvel Bridge in ward no.73 at Turbhe Ward.	Rs.4,39,654/		
12	Painting on wall at Khokad Talav area in Turbhe Ward.	Rs.4,41,132/		
13	Modern art Painting on Balance area near Dumping yard in TTC industrial area Turbhe Ward	Rs.4,35,355/		
14	Painting on (Slogan) wall at Indira Nagar in TTC Industrial Area in Turbhe Ward.	Rs.4,41,143/		
15	Repairs to footpath and fixing RCC covers at Ambedkarnagar ward no.73 in Turbhe ward	Rs.4,18,297/		
16	Beautification by fixing sculpture at ward no 70 in Turbhe ward.	Rs.4,35,000/		
17	Beautification by fixing sculpture at ward no 68 in Turbhe ward.	Rs.4,35,000/		
18	Beautification of chowk near sion panvel highway sec 30 Sanpada in Turbhe ward.	Rs.4,36,675/		
19	Providing & Fixing Water Fountain at ward no 68 in Turbhe ward.	Rs.4,34,409/		
20	Providing & fixing sculpture on divider from CWC godown to Mathadi circle sec 20 in Turbhe ward.	Rs.4,36,000/		
21	Providing and fixing RCC Treeguard on TTC Industrial area Main road at Turbhe Ward	Rs.4,37,024/		
22	Painting on wall near pfizer co. on Pfizer road at Turbhe Ward.	Rs.4,27,883/		
23	Providing and instalation of Stainless Steel literbin Various places at Indirangar and Ganpatipada in Turbheward	Rs.4,28,210/		
24	Providing and applying Tharmoplstic paint On road opp Savita chemical to Shalimar Junction in Turbhe TTC Area	Rs.4,41,398/		
25	Modern art Painting on wall at Ganpatipada Ward No 73 in Turbhe Ward.	Rs.4,34,393/		
26	Wall painting at Ward No 66 in Turbhe ward.	Rs.4,35,963/		
27	Wall slogan painting at Ward No 66 in Turbhe ward.	Rs.4,35,963/		
28	Providing Stamp Concrete remaining area near Turbhegaon talav sec 22 in Turbhe Ward.	Rs.4,30,493		
29	Providing & Fixing Chain link fencing to compound wall at Ramtanu mata MCH in Turbhe Ward.	Rs.4,33,679		
30	Improvement of Ramtanu maidan stage ward no 66 in Turbhe Ward.	Rs.4,33,515/		
31	Painting on wall near Lubrizol co. on Pfizer road at Turbhe Ward	Rs.4,10,404/		
32	Modern art painting on wall opposite dumping yard in TTC industrial area in Turbhe ward	Rs.4,41,376		
33	Painting on wall opp Dumping yard in TTC industrial area Turbhe Ward	Rs.4,40,739/		
34	Beautification of UHP area at Turbhe store inTurbhe Ward	Rs.4,37,222/		
35	Providing and Fixing Mesh Media Printing Over Chain Link Fencing at Jhasi Rani Maidan Compound Wall, Sector 9, Sanpada, Turbhe Ward.	Rs.4,41,696/		
36	Repair and Wall painting on UCR Compound wall at Kanda batata market sec 18 in Turbhe ward.	Rs.4,35,442/		
37	Improvement of footpath surrounding area of Hanuman mandir ward no 68 in Turbhe ward.	Rs.4,32,870/		

For further details and information required in respect of above Tender, please visit to website https://nmmc.etenders.in

Modern art painting from Arenja cirlce to Patel Chowk in Turbhe ward.

Wall slogan & Modern art painting near Sion Panvel Highway

company compound wall at Sec 18 in Turbhe ward.

38

39

NMMC/PR Ad no.496/2022

Executive Engineer (Turbhe) Navi Mumbai Municipal Corporation

Rs.4,35,490/-

Rs.3.45.620/-

DREDGING CORPORATION OF INDIA LIMITED

CIN No: L29222DL1976PLC008129
R.O: Core-2, 1st Floor, "Scope Minar", Plot No.2A & 2B, Laxmi Nagar District Centre, Delhi-110091. H.O: "Dredge House", HB Colony Main Road, Seethammadhara, Visakhapatnam-530 022 E-mail: kalabhinetri@dcil.co.in Tel: 0891-2523250; Fax: 0891-2560581; Website: www.dredge-india.com

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quater ended 30th June, 2022 (Rs. in Lakhs)

(
SI. No.	PARTICULARS	Quarter ended 30/06/22	Quarter ended 31/03/22	Quarter ended 30/06/21	Year ended 31/03/22
1	Total Income from Operations	21753.21	28909.03	11897.76	79909.10
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	(1546.42)	144.05	(2245.33)	(1206.62)
3	Net Profit(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1546.42)	127.05	(2245.33)	462.13
4	Net Profit(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1571.14)	106.37	(2271.72)	341.97
5	Total comprehensive Income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1571.14)	280.74	(2271.72)	516.34
6	Equity share capital	2800.00	-	-	2800.00
7	Reserves(excluding Revaluation Reserves)	1,35,663.88	-	-	1,37,235.02
8	Net worth	1,38,463.88	-	-	1,40,035.02
9	Debt Equity ratio	25.60:1	-	-	26.97:1
10	Paid up debt capital/debt outstanding	22311	27283	-	40955
11	Earnings Per share (EPS) (in Rs.)				
	a. Basic	(5.61)	1.00	(8.11)	1.84
	b. Diluted	(5.61)	1.00	(8.11)	1.84
12	Debenture Redemption Reserve	3000.00	-	-	3000.00
13	Debt Service coverage ratio	36.39:1	-	-	76.83:1
14	Interest Service coverage ratio	683.18:1	-	-	11237.67:1
Not	te ·				

Note:

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange websites - www.nseindia.com, www.bseindia.com, www.cseindia.com and on the company's website - www.dredge-india.com.

Place: Visakhapatnam, Date: 08-08-2022.

By order of the Board For Dredging Corporation of India Limited Sd/- (Capt. S Divakar) Managing Director & CEO (Addl. Charge)

eClerx eClerx Services Limited

CIN : L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email : investor@eclerx.com Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Dune 30, 2022 2021 2022 2021 2022 2021 2022 2021 2022 2021 2022 2021 2022 2021 2022 2021 2022	Year ended		Quarter ended			
Total income from operations 6,178.35 5,916.65 4,862.60 Net Profit for the period (before Tax, 1,354.73 1,587.22 1,215.35 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic	March 31, 2022				Particulars	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Ecomprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 1,354.73 1,587.22 1,215.35 1,354.73 1,587.22 1,215.35 1,354.73 1,587.22 1,215.35 1,215.35 1,354.73 1,587.22 1,215.35 1,215.35 1,215.35 2,	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	21,603.45	4,862.60	5,916.65	6,178.35	Total income from operations	
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Ecomprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	5,604.87	1,215.35	1,587.22	1,354.73		
(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital [Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) [For Continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	5,604.87	1,215.35	1,587.22	1,354.73		
[Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	4,177.58	920.36	1,184.00	995.14		
(Face value of Rs. 10 each, fully paid up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	4,207.35	969.92	1,174.82	825.48	[Comprising Profit for the period (after tax) and	
shown in Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	330.98	341.31	330.98	331.11		
(for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised) Basic 29.97 35.87 26.84	15,357.18					
					(for continuing and discontinued operations)	
Diluted 29.44 35.16 26.55	123.81	26.84	35.87	29.97	Basic	
20.44 00.10 20.00	121.57	26.55	35.16	29.44	Diluted	

Vooronded

	Quarter chaca 100				
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	
rai ucuiai s	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
ne from operations	4,347.16	4,280.76	3,437.13	15,513.12	
re tax	968.57	1,273.27	1,102.80	4,768.18	
tax	720.22	954.61	821.18	3,548.96	

The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website **www.eclerx.com** For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Date: August 09, 2022

Total incom Profit before Profit after t

PD Mundhra Executive Director



Granules India Limited

Reg.Off: 2nd Floor, 3rd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500 081 (TS) Phone: +91-40-69043500 Fax: +91-40-23115145 URL: www.granulesindia.com E-mail: investorrelations@granulesindia.com CIN: L24110TG1991PLC012471

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

		•	(Rs in Lakhs)
	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
Particulars	30.06.2022 Unaudited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
Total income from operations	1,01,955.56	84,984.66	3,76,492.10
Net Profit before tax (before Exceptional items and/or Extraordinary items)	16,587.04	16,287.22	55,799.83
Net Profit before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	16,587.04	16,287.22	55,799.83
Net Profit after tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	12,756.85	12,020.19	41,275.81
Total Comprehensive Income	15,491.83	12,296.27	45,283.26
Equity share capital (face value of Re. 1/- each)	2,480.06	2,476.75	2,480.06
Other equity excluding Non-controlling interest			2,56,173.23
Earnings Per Share (before and after Extraordinary items) (face value of Re. 1/- each) (not annualised) (in Rs.)			
- Basic	5.14	4.85	16.66
- Diluted	5.13	4.83	16.60
	(Not Annualised)	(Not Annualised)	(Annualised)

- 1. The above is an extract of the detailed format of Quarter Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Company's website www.granulesindia.com and also available on the Stock Exchange websites i.e., NSE: www.nseindia.com & BSE: www.bseindia.com. 2. The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee on August 08, 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on August 09, 2022.
- 3. The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and

other accounting principles generally accepted in India. 4. Key numbers of Standalone Financial Results:-

	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
Particulars	30.06.2022 Unaudited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
Total income from Operations	92,135.70	73,211.59	3,23,843.66
Net Profit before tax	16,217.05	12,051.16	51,964.57
Net Profit after tax	12,476.77	8,984.57	38,651.48

For and on behalf of the Board Krishna Prasad Chigurupati

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400 051 Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11 (9) (e))

Before the Competent Authority Application No. 87 / 2022 TIRUPATI CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Final Plot No. 292, CTS No. 1570, TPS-V, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai-400 057. Applicant/s

Rules against the Opponents above mentioned.

VERSUS

M/S. PARAMOUNT BUILDERS.

G-2, A, Marwari Bazar, Mumbai-400 002. ...Oppondents **PUBLIC NOTICE**

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act, 1963 and under the applicable

The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land admeasuring 327.20 sq. mtrs. As specifically set out in (the property Registration Card) the copy of the Agreement Dt. 08.04.1982 along with building situated at Final Plot No 292 bearing CTS No. 1570 at TPS-V, Nehru Road (known as Sant Muktabai Road) Vile-Parle (East), Mumbai-400 057 in Mumbai Suburban District within the Registartion District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in favor of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 25.08.2022 at 03.00 p. m The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative or 25.08.2022 at 03.00 p. m. before the undersigned together with any documents, he / she / they want/s to produce in supporof his / her objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to

collect the written reply, if any filed by the interested parties. If any person/s interested, fails to appear or file written reply a required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte. By Order,



For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority U/s. 5A of the MOFA, 1963.

@ Galaxy Galaxy Surfactants Limited CIN No. 1.39877MH1986PLC039877 Registered Office: C 49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi mumbai- 400703, India.

Ph:+91-22-27616666/33063700 Email:investorservices@galaxysurfactants.com, Website: www.galaxysurfactants.co

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED Figures in Re Crore

			Conso	lidated	
S. no	Particulars	(Quarter ended		Year ended
110		30th June, 2022 Unaudited	31st March, 2022 Unaudited	30th June, 2021 Unaudited	31st March, 2022 Audited
1	Total Income from Operations	1,158.88	1,052.94	826.38	3,685.71
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	122.70	124.36	93.26	329.31
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	122.70	124.36	93.26	329.31
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	100.37	98.40	76.82	262.78
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	130.12	113.36	84.52	287.12
6	Equity Share Capital	35.45	35.45	35.45	35.45
7	Earnings per share (of Rs. 10/-) each				
	1. Basic (In Rs.)	28.31	27.76	21.67	74.12
	2. Diluted (In Rs.)	28.31	27.76	21.67	74.12
	·			Figures in F	Rs. Crores

	Standalone							
Particulars	(Quarter ended						
	30th June, 2022 Unaudited	31st March, 2022 Unaudited	30th June, 2021 Unaudited	31st March, 2022 Audited				
Total Income from Operations	856.28	792.73	554.82	2,628.59				
Profit before tax	61.24	58.21	51.05	181.04				
Profit after tax	45.54	42.62	38.12	133.87				
Total comprehensive income	45.62	43.97	38.07	135.05				

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended on 30th June, 2022 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidate financial results with notes are available on Company's website at www.galaxysurfactants.com and stock exchanges website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com

For Galaxy Surfactants Ltd

Place: Navi Mumbai Date: August 09, 2022 Managing Director (DIN:00265017)

CITRIC INDIA LIMITED

CIN No: U99999MH1960PLC011811

Registered Office: Panchak, G. D. Somani Marg, Nasik Road, Nasik – 422101

Corporate Office: Empire House, 3" Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001

Tel.: (022) 22078381, 22078382 Email Id: citricindia@gmail.com

NOTICE OF THE 62nd ANNUAL GENERAL MEETING, **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE** NOTICE is hereby given that the 62nd ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Memb

- of CITRIC INDIA LIMITED ("The Company") will be held on Wednesday, September 07 2022 at 11:00 a.m. at the Registered Office of the Company at Panchak, G. D. Somar Marg, Nasik Road, Nasik – 422101, for the purpose of transacting businesses as set out i the Notice of the 62nd AGM.
- Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for 2022 containing Financi Statements, Director's Report, Auditor's Report which inter-alia contains the process and manner of e-voting, Proxy form and Attendance Slip, etc along with User Id and Passworn have been e-mailed to all the shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) as a part of green initiative measures. The dispatc has been completed on August 09, 2022.
- In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 2 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from tim to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, to vot from a place other than venue of the AGM. The Company has engaged the services of Central Depository Securities (India) Limited ("CDSL") to provide e-voting facilitie enabling the members to cast their vote in a secure manner.
- Transfer books will remain closed from Thursday, September 01, 2022 to Wednesday September 07, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. All the Members are informed that:

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Shar

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through votin by electronic means;
- The remote e-voting facility will commence on Sunday, September 04, 2022 at 9.0 a.m. and will end on Tuesday, September 06, 2022 at 5.00 p.m. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the
- AGM is **Wednesday, August 31, 2022**; The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-u equity share capital of the Company as on the cut-off date on Wednesday, August 31
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. Wednesday, August 31, 2022, may obtain the login ID and password by sending request at <u>www.evotingindia.com</u>. However, if you are already registered with CDS for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for castin
- (vi) Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may atten the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- (vii) The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and th members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through ballot paper
- (viii) CS Hemant Shetye, Designated Partner, (HSPN & Associates LLP), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- (ix) In case of any query/grievances in relation to e-voting may be addressed to the Compliance officer at citricindia@gmail.com or may write an email at helpdesk.evoting@cdsl.con

BY ORDER OF THE BOAR FOR CITRIC INDIA LIMITED

ASHOK SOMAN DIRECTO

(DIN - 03063364)

Place: Mumbai Date: 10th August, 2022

Place: Hyderabad Date : August 09, 2022

Chairman and Managing Director

DIN :00020180





www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT OUR CLIENT <mark>JAN VIKAS CO-OPERATIVE</mark> HOUSING SOCIETY LTD. (MUM/WP/HSG/TC/14714/2009-10) Is Owner In respect of Property acquired by Unilateral Deemec Conveyance Dt 17.08.2020 & Deed Of Rectification Dt 24.03.2021 ir respect of Land admeasuring 1698.7 Square Meters bearing SURVEY NO 31 HISSA NO 3 CORR. C.T.S. No.-383/E of Revenue Village Valnai, Taluka Goregaon, M.S.D, together with Building known as 'Jan Vikas' standing thereon consisting of Gr. Plus 4 Upper Fir having 79 Flats & 13 Shops in the existing Building of the said Jan Vikas Society situated at Sunder Lane, Off Marve Road, Orlem Village, Malad (W)

situated at Sunder Lane, Off Marve Road, Orlem Village, Malad (W), Mumbai-400 064 ("SAID PROPERTY").

Pursuant to Special General Body Meeting held & resolution Dt 29.07.2022 & 07.08.2022 passed by our Client, Memorandum Of Understanding Dt. 29.09.2019 executed by our Client in favour of M/S. Shri Sai Realtors through its Partner Vipul K Chheda & Parul Vipul Chheda, having Office at C-101, Saibaba CHSL, Sector 9, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067, stood revoked, cancelled & terminated by our Legal Notice Dt. 09.08.2022 issued to Developer as Developer has Committed Breaches of Terms And Conditions of the said Memorandum Of Understanding & failed & neglected to comply with the obligations. Public in general not to deal with Partners of M/S Shri Sai Realtors in respect of said Property. Dated this 10th day of August, 2022.

Mahendra Khimji Shah, Advocate High Court Piyush Mahendra Shah, Advocate & Solicitor, England & Wales 406, Hamam House, Hamam Street, Ambalal Doshi Marg Fort, Mumbai-40000

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600

Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018
Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

				(Rs. In Lakh	s, except EPS
Sr.			Quarter Ende	d	Year Ended
No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
NO.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(13.11)	(11.81)	(18.26)	26.37
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.11)	(11.81)	(18.26)	26.37
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.11)	(11.81)	(18.26)	20.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2641.76)	(1552.79)	3967.80	5639.67
6	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	9097.80
8	Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)				
	a) Basic (Rs.)	(5.27)	(4.74)	(7.33)	8.33

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 filed with BSE $Limited\ under\ Regulation\ 33\ of\ the\ SEBI (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI\ (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI\ (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI\ (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ format\ of\ SEBI\ (Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations,\ 2015.\ The\ full\ for\ SEBI\ (Listing\ Obligations\ Anticologia)\ Regulations\ Anticologia\ (Listing\ Obligations\ Anticologia\ Obligations\ Anticologia\ Obligations\ Anticologia\ (Listing\ Obligations\ Anticologia\ Obligations\ Anticologia\ Obligations\ Anticologia\ (Listing\ Obligatio$ Quarterly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website (www.sarvamangalmercantile.com)

For Sarvamangal Mercantile Company Limited

(7.33)

(4.74)

(5.27)

Place: Mumbai Date: August 09, 2022

b) Diluted (Rs.)

(DIN:00192609)

8.33

eClerx **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319 Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023 Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email: investor@eclerx.com Website: www.eclerx.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(Rupees in million, except per share data)					
		Quarter ended		Year ended	
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	6,178.35	5,916.65	4,862.60	21,603.45	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,354.73	1,587.22	1,215.35	5,604.87	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,354.73	1,587.22	1,215.35	5,604.87	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	995.14	1,184.00	920.36	4,177.58	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	825.48	1,174.82	969.92	4,207.35	
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	331.11	330.98	341.31	330.98	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				15,357.18	
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)					
Basic	29.97	35.87	26.84	123.81	
Diluted	29.44	35.16	26.55	121.57	

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2022

	Quarter ended Year end			
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
r articulars	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	4,347.16	4,280.76	3,437.13	15,513.12
Profit before tax	968.57	1,273.27	1,102.80	4,768.18
Profit after tax	720.22	954.61	821.18	3,548.96

Note: The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges rebsites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com

For and on behalf of Board of Directors

Place: Mumba Date: August 09, 2022

Date: 9th August 2022

PD Mundhra **Executive Director** **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients namely Mrs. Priti Kalpesh Mehta and Mr. Narendra Shantilal Parikh are negotiating with the owners namely Mrs. Ashwini Arun Karanje (nee Rekha Bhikaji Malpekar), Mrs. Reshma Ajay Malpekar, Mr. Sahil Ajay Malpekar to purchase a Flat being No. 1604, on 16th Floor of the building known as "LIFESCAPES ARIHANT", and more particularly described in the Schedule hereunder written, with all their rights, and beneficial interests in a registered agreement to provide permanent alternate accommodation dated 20th November, 2014, bearing Serial No. BBE1/10714-2014 dated 21.11.2014, and more particularly described in the Schedule hereunder written.

Any person or persons claiming any right, title, interest or claim in the aforesaid Flat and the above registered agreement to provide permanent alternate accommodation dated 20th November, 2014 in any manner including by way of Agreement (oral or written), undertaking arrangement, sole trapsfor expenses. undertaking, arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, release, trust, lease, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture, inheritance, succession, lien, easement, possession, right of prescription, any adverse right, title, interest, or claim of any nature, dispute, suit, decree, order restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition, requisition, or otherwise is hereb called upon and required to make the same known to the undersigned in writing within 1. days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. Room No. 29, 2rd Floor, Bombay Mutual Chambers, Hamam Street, Fort, Mumbai – 400 001, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and thereafter the transaction may be completed at the option of the parties amed above in the event that the negotiations are finalized.

SCHEDULE OF PROPERTY

Flat No. 1604, admeasuring about 373.08 square feet of carpet area equivalent to 431.42 square feet of built up area on Sixteenth Floor of the building known as "LIFESCAPES ARIHANT", constructed on the plots of land bearing Cadastral Survey Nos. 1296 and 1297 of Girgaon Division, Mumbai, situated, lying and being at V. P. Road and Navalkar Lane, Girgaon, Mumbai – 400 004 together with their entire rights, title and interest in the egistered agreement to provide permanent alternate accommodation dated 20th November Mr. Prakash D. Goriya Dated this 8th August, 2022

High Court Mumbai, Room No. 29, Second Floor, Bombay Mutual Chambers Hamam Street, Fort, Mumbai – 400 001. Telephone - 2264 2024, Mobile 98201 95375

Nashik Municipal Corporation, Nashik

Malaria Department

CORRIGENDUM NO.02 (Second Extension) Nashik West, New Nashik (Cidco), Satpur Division (Of E-Tender Notice No.03/2022)

Tender No.02

The date of E-Tender No.03/2022 for "Daily spraying &

fogging activity for control of vector borne disease unde Urban Malaria Scheme in Nashik Municipal Corporation" is given Second extension as below.

1)	Date of Online Purchase	from Dtd. 08.08.2022 to
	of Blank Tender form	17.08.2022 at 3.00 p.m.
2)	Date of submission of	On or before Dtd. 17.08.2022
	Technical & Financial bid	at 3.00 p.m.
3)	Date of Opening	On Dtd. 18.08.2022 at 03.00
		p.m. (if possible)

Please note that those who had already purchased the tender o already submitted the bids, they need not repurchase o resubmit the bid as their previous bid will be considered.

- Detailed tenders i.e. Technical specifications, tender Notice CSD, Corrigendum are available on our website https://mahatenders.gov.in.
- 2. Hon.commissioner, NMC, Nashik reserves the right to accept or reject any or all bids without assigning any reason thereto. Sd/-

नसंपर्क/जा.क. १०४ दि.०८/०८/२०२२

Commissioner Nashik Municipal Corporation Nashik

TERRAFORM REALSTATE LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Expres: Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN: L27200MH1985PLC035841 Web: www.terraformrealstate.com; E-mail: secretarial@terraformrealty.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2022

				(IXS. III Lakii	s except Li O)
Sr.	Particulars	C	Quarter Ended		Year Ended
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	0.00	0.01	0.00	0.01
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,				
	Exceptional and / or Extraordinary items)	(3.36)	(0.70)	(3.22)	(4.91)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(3.36)	(0.70)	(3.22)	(4.91)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(3.36)	0.48	(3.22)	(3.73)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	(3.36)	0.48	(3.22)	(3.73)
6	Equity Share Capital	50.00	50.00	50.00	50.00
7	Other Equity excluding Revaluation Reserve				
	(as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)				
	(for continuing and discontinuing operations)				
	(not annualised)				
	Basic / Diluted EPS	(0.67)	0.10	(0.64)	(0.75)

- The above results for the quarter ended 30 June 2022 are reviewed and recommended by the Audit Commit and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 8th August 2022 and are subjected to a "Limited Review Report" by the Statutory Auditor.
- The Un-Audited Finacial Results for the Quarter ended 30.06.2022 of the Company are available on the Company's website www.terraformrealstate.com and also available on BSE Ltd. respectively.
- The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards oribad under Section 122 of the Comp
- practices and policies to the extent applicable The figures of $\,$ previous periods are regrouped / rearranged wherever considered necessary

. The figures in `Lakhs are rounded off to two decimals For and on behalf of the Board of Directors of

Vimal K. Shah (Director: DIN - 00716040) Date: 8th August, 2022

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Corporate Office: 405, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 001 (M.P.) Phone: 0731-2543402, 2433231, Email:csmidindia@gmail.com, www.midindiaindustries.com

Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended on June 30, 2022 {Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015}

			(Amount In La	akhs Except EPS)	
		Quartei	Quarter Ended		
S. No.	Particulars	30.06.2022	30.06.2021	31.03.2022	
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income From Operations (Net)	563.18	196.51	1901.32	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	37.86	-0.47	78.48	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items)	37.86	-0.37	78.81	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	31.95	-0.37	51.94	
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	31.95	-0.37	52.25	
6	Equity Share Capital	1630.00	1630.00	1630.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-2108.03	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 2. Diluted	0.20 0.20	0.00 0.00	0.32 0.32	

Note: The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 is available on the website of the Company www.midindiaindustries.com and stock exchange i.e. www.bseindia.com.

For Mid India Industries Limited Sd/-

Sanjay Singh, Chairman & Managing Director DIN: 01548011 Place: Indore Date: 08.08.2022



HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER 30TH JUNE, 2022

				(\ III Lakiis)
		Quarter Ending 30.06.2022	Year to date figures for the	Corresponding 3 months ended in
Sr.	PARTICULARS	30.00.2022	current period	the previous year
No.			ending	30.06.2021
			31.03.2022	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	7,264.06	37,210.06	7,345.01
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax,	(320.85)	1,116.20	231.70
	Exceptional and/or Extraordinary items)			
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after	(320.85)	1,116.20	231.70
	Exceptional and/or Extraordinary items)	, ,		
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after	(227.08)	779.85	154.73
	Exceptional and/or Extraordinary items)			
5.	Total Comprehensive Income for the period	(224.83)	789.90	158.02
	[Comprising Profit / (Loss) for the period			
	(after Tax) and Other Comprehensive Income			
	(after tax)]			
6.	Equity Share Capital	331.27	331.27	331.27
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as		10,412.68	
	shown in the Balance Sheet of previous year			
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each)			
	(for continuing and discontinuing operations)			
	Basic	(1.37)	4.71	0.93
	Diluted	(1.36)	4.68	0.93

- 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 9th August, 2022. The Statutory Auditors have carried out the Limited Review of the financial results for the quarter ended 30th June, 2022 under Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015
 - 2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com

FOR HIND RECTIFIERS LIMITED

Place: Mumbai Dated: 9th August, 2022 **SURAMYA NEVATIA**

₹ in Lacs

MANAGING DIRECTOR & CEO

hirect.com



WINDSOR MACHINES LIM

WINDSOR

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022

		STANDALONE				CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	3 months ended on 30.06.2022	Preceding 3 months ended on 31.03.2022	Corresponding 3 months in the previous year ended on 30.06.2021	Accounting Year ended on 31.03.2022	3 months ended on 30.06.2022	Preceding 3 months ended on 31.03.2022	Corresponding 3 months in the previous year ended on 30.06.2021	Accounting Year ended on 31.03.2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total income from operations	5 409.04	12 202.81	4 349.43	33 934.89	5 514.33	13 580.11	4 913.55	37 186.80	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(196.09)	1,136.88	(470.15)	1,868.68	(1,110.16)	1,308.68	(924.43)	713.23	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(196.09)	1,136.88	(470.15)	1,868.68	(1,110.16)	1,308.68	(924.43)	713.23	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(136.98)	828.05	(349.45)	1,377.93	(1,051.05)	999.85	(803.73)	222.48	
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(153.11)	853.93	(355.95)	1,341.23	(970.19)	820.54	(680.32)	449.48	
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	
7.	Other Equity	-	-	-	27,654.94	-	-	-	27,122.98	
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discountinued operations)									
	Basic :	(0.21)	1.28	(0.54)	2.12	(1.62)	1.54	(1.24)	0.34	
	Diluted:	(0.21)	1.28	(0.54)	2.12	(1.62)	1.54	(1.24)	0.34	
Note	:	•					•			

above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on August 9 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the

Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended

on August 12, 2020, Balance 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021, Total amount of Rs. 284,79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not

a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year.

Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year of final recovery/settlement. In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the quarter ended June 30, 2022 amounting to Rs. 229.29 Lakhs, for financial year ending March 31, 2022 amounting to Rs. 919.67 Lakhs and for financial year ending March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakh.

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020. b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarte ended June 30, 2022 amounting to Rs. 104.71 Lakhs, for the Financial Year ended March 31, 2022 amounting to Rs. 420.00 Lakhs and for the Financial Year

The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange rebsites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company www.windsormachines.com. By Order of the Board

For Windsor Machines Limited Vinay Bansoo **Executive Director & CEO** (DIN: 09168450)

Place: Mumbai Date: August 09, 2022

ended March 31, 2021 amounting to Rs. 420.00 Lakhs.

RAVINDRA ENERGY LIMITED Regd. Off.: BC 109, Davidson Road, Camp, Belagavi-590001, Karnataka, India. Tel. No.: +91-831-2443225 / 226 / 227 | Fax No.: +91-831-2443224 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(₹ in Million, except per share data)									
		STANDALONE				CONSOLIDATED			
Sr.	Particulars	G	uarter ende	ed	Year ended	C	uarter ende	ed	Year ended
No.	Tartiodiais	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22	30.06.22	31.03.22	30.06.21	31.03.22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	24.60	108.12	178.36	728.89	2,318.18	3,713.33	1,704.13	7,649.98
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	9.62	(1,856.60)	7.20	(1,770.11)	15.22	164.68	(29.16)	358.58
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	9.62	(1,831.61)	7.20	(1,810.62)	15.22	189.66	(29.16)	318.07
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	10.29	(1,832.74)	7.21	(1,811.28)	12.69	188.99	(23.17)	367.04
5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	10.29	(1,832.96)	7.21	(1,811.50)	12.69	188.77	(23.17)	366.82
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,344.80	1,344.80	1,198.80	1,344.80	1,344.80	1,344.80	1,198.80	1,344.80
7	Other Equity	-	-	-	300.46	-	-	-	194.05
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (not annualised) (In ₹)								
	(i) Basic	0.08	(13.65)	0.06	(14.27)	0.10	1.57	(0.19)	2.89
	(ii) Diluted	0.08	(13.65)	0.06	(14.27)	0.10	1.57	(0.19)	2.89

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchange website (www.bseindia.com) and on company's website (www.ravindraenergy.com)

For Ravindra Energy Limited Place: Mumbai

Sd/-Chairman

सर्वमंगल मर्कटाईल कंपनी लिमिटेड

सीआयएन : एल५११००एमएच१९८३पीएलसी०२९६००

नोंदणीकृत कार्यालय : क्र.२ मोहत्ता भवन प्रॉपर्टीज, ऑफ डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई - ४०००१८, **दू** : २४९६४६५६/६०, फॅक्स : २४९६३०५५, ईमेल : info@sarvamangalmercantile.com, वेबसाईट : www.sarvamanga

३० जन २०२२ रोजी संपलेल्या निमारीसाठी अलेखापरिधित अलिप्न वित्तीय निष्कर्षांचा उनारा

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.00	0.00	0.00	0.00
?	कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(१३.११)	(११.८१)	(१८.२६)	२६.३५
ş	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१३.११)	(११.८१)	(१८.२६)	२६.३७
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१३.११)	(११.८१)	(१८.२६)	२०.७१
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(२६४१.७६)	(१५५२.७९)	३९६७.८०	५६३९.६।
ξ	समभाग भांडवल	२४.९०	२४.९०	२४.९०	28.9
૭	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	९०९७.८
۷	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अनन्यसाधारण बार्बीपुर्वी) (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी)				
	ए) मुलभूत (रु.)	(५.२७)	(४.७४)	(७.३३)	٤.३
	बी) सौम्यिकृत (रु.)	(५.२७)	(४.७४)	(७.३३)	٤.३

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे सादर केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडकडे वेबसाईटस् (www.bseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट (www.sarvamangalmercantile.com) वर उपलब्ध आहे.

सर्वमंगल मकँटाईल कंपनी लिमिटेड करिता आदर्श सोमानी

ठिकाण : मुंबई दिनांक : ०९ ऑगस्ट, २०२२ (डीआयएन : ००१९२६०९)



सफायर फूडस् इंडिया लिमिटेड

(पूर्वी सफायर फूडस इंडिया प्रायवहेट लिमिटेड अशी ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय: ७०२, प्रिझम टॉबर, ए बिंग, माईंडस्पेस, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० ०६२ कॉपॉरेट आयडेन्टिफिकेशन नंबर (सीआयएन): एल५५२०४एमएच२००९पीएलसी१९७००५ फोन क्र.: ०२२-६७५२२३०० ईमेल: investor@sapphirefoods.in वेबसाईट: www.sapphirefoods.in

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घ्यावयाच्या तेराव्या (९३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

प्रभासदांना याद्वारे कळविण्यात येते की सफायर फूड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची तेरावी (१३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') ही कंपनीच्या १३ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम ''अधिनियम'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') द्वारे जारी सापेक्ष विषयांवरील सर्व प्रयोज्य सर्क्युलर्सच्या तरतुर्दीच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरसिंग ('व्हिसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत **गुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी स**. ११.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

सभासदांना फक्ती व्हिसी/ओएव्हिएमद्रारे एजीएमला हजर आणि सहभागी होणे शक्य होईल. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत हजर राहणाऱ्या सभासदांन अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपतीं ठरवण्यासाठी मोजण्यात येईल. सापेक्ष विषयावरील एमसीए आणि सेबीदारे जारी प्रयोज्य तरतदीच्या अनुपालनात १३ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२२ करिता वार्षिक अहवाल हा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/कंपनीकडे ईमेल पत्ते नोंदवलेल्या सर्व समासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने त्यांचे ईमेल पत्ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती

कंपनी १३ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी दूरस्थ ई–मतदान सुविधा ('दूरस्थ ई–मतदान') पुरवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या सेवेसह जोडली गेली आहे. त्याशिवाय कंपनी एनएसडीएल मार्फत एजीएम दरम्यान ई-मतदान पध्दतीमार्फ (''ई-मतदान'') मतदानाची सुविधा पुरवणार आहे.

(i) ईमेल पत्ते नोंदवणे/अद्ययावत करणे, (ii) दूरस्थ ई-मतदान/ई-मतदानामार्फत मतदान करणे (iii) व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएम हजर राहण्याचा तपशील एजीएमच्या सूचनेत नमूद केलेला आहे जी यथावकाश ईमेल करण्यात येईल.

सभासदांना १३ व्या एजीएमच्या सूचनेत (जी इलेक्ट्रॉनिकली पाठवण्यात येईल) नमूद सर्व टिपा आणि एजीएममध्ये सहभागी होण्याचा तपशील, माहिती, दूरस्थ ई-मतदानामार्फत किंवा एजीएममध्ये ई-मतदान सुविधेमार्फत मतदान करण्याची पथ्देत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. १३च्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.sapphirefoods.in,</u> स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट

म्हणजेच बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध करण्यात येईल.

सचिन दुदम ठिकाण: मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: १० ऑगस्ट, २०२२ सभासदत्व क्र.: ए३१८१२



मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

ार्नेत्रणीकृत कार्यालयः टीसी क्र. १४/२०७४-७, मुथुट सेंटर, पुन्नेन रोड, थिरुवनंथपुरम-६९५०३४ कॉर्पोरेट कार्यालयः १२/ए०१, १३ वा मजला, पारिनी क्रेसेन्ड्रो, प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांट्रे कुर्ला संकुल, जी ब्लॉक (पूर्व), मुंबई-४०० ०५१, ईमेल आयडी: authorised.officer@muthoot.com संपर्क व्यक्ती: संजय वैश्य-मोबाईल क्र. ७९७७२५५५२१, रामचेंद्र सुर – ८६५५२७००४७, संदीप हिरे–९५९४३३८३१९

जाहीर सूचना - मिळकतीचा लिलाव नि विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांची विक्री

जन्म , २००९ जाताम स्वयस मात्रा प्रक्रा सिक्युरिटायक्षेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शिअल अंसेट्स अँड एन्फोर्सिंग् ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट अँवर, २००२ मधील अधिकारांचा वापर करत मे. मुथुट हार्ऊसिंग फायनात्स कंपनी लि. (ह्यापुढे उद्धेख ''कंपनी'') च्या प्राधिकृत अधिकान्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतींचा (ह्यापुढे वर्णन ''तारण मत्ता'') कब्जा घेतला आणि खाली वर्णन केलेल्या ग्राहकांना (ह्यापुढे उद्घेख ''कर्जदार'') मंजूर केलेल्या गृह कर्ज सुविधांच्या संबंधात तारण म्हणून धारण केल्या आणि पुढे कर्जदारांकडून थकवाकीचे अंतिम प्रदान होईपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि परिव्यय यासह खालील रकमेइतक्या तारण कर्जांच्या संबंधात जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'', ''वे काही आहे

. तेथे आहे'' आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' तत्त्वाने/अटीवर तारण मत्ता विकण्याचे ठरविले आहे.

अ. क्र.	एलएएन/ कर्जदार/सह कर्जदार/ हमीदाराचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	कब्जाचा प्रकार व तारीख	एकूण थकबाकी रक्कम (रु.) प्रयोज्य पुढील व्याज	राखीव किंमत (रु.)	इअर (रु.)
٧.	१०१०२००६१७६, सचिन पगारे श्वेता सचिन पगारे दिपेन वसंत गडा	फ्लॅट क्र ००७ तळमजला ई विंग सर्व्हें क्र ११९/३ अंतिम प्लॉट क्र. ५४ इंग्रेस मॉल समोर, मानपाडा रोड समोर, पंचानंद डोंबिवली पूर्व ठाणे महाराष्ट्र ४२१ २०१	प्रत्यक्ष कब्जा - ११-११-२०१६	११,५४,४७४.८७/- १८-ऑगस्ट-२०१६ रोजीस	७,२०,०००.००/-	७२,०००,००/-
٦.	१०१०२०१०५२७ अंबरिश पी पाठक आस्था ए पाठक	फ्लॅट क्र. १०५, १ ला मजला, बी विंग, साई लिला अपार्टमेंट, लेडी हॉस्टेल जवळ, विरार रोड, नालासोपारा पूर्व, जिल्हा ठाणे -४०१२०९.	प्रत्यक्ष कब्जा - ०५-०३-२०१९	७,९६,६११.००/- १३-फेब्रुवारी-२०१७ रोजीस	८,०१,०००.००/-	८०,१००,००/-
φ.	१०१०२०७२१९२ इम्रान सौकत अली सरफराज शौकत हाश्मी	सीटीएस क्र. ८५७, पारडी क्र. १२८, गाव तारापूरचा हिसा क्र. सी, पलंट क्रमांक २०४, २ रा मजला, वास्सी अपार्टमेंट जवळ, जनाबाई हॉलजवळ, तारापूरागाव, बोईसर, तारापूरागाव, बोईसर, (शिक्सम), जिल्हा पालघर ४०१५०२ सीमाबद : पूर्वेला : खुला प्लॉट, पश्चिमेला: बोईसर तारापूर् गाव, दक्षिणेला: बांधकामाधीना इसारत	प्रत्यक्ष कब्जा – २९–०१–२०१८	१३,३९,२२३.७७/- १४-सप्टेंबर-२०१७ रोजीस	६,०३,०००.००/-	€0,₹00,00/-
٧.	१०१०२०७५७८५ सोहेल युनूस मोमीन अस्मा सोहेल अहमदमोमीन	पर्लंटनं. २०२, ०२ रा मजला, साई श्रद्धा अपार्टमेंट, प्लॉट नं. २४२५, ताबडेनगर ताबडेनगर रोड, जनकत्याण शाळेजबळ, सर्व्हें नंबर ३/१,३/२,४/२,४८/१, आसनगाव, (पूर्व) ता. शहापूर. जिल्हा. ठाणे. बी.ओ. महाराष्ट्र - ४२१६०१. सीमाबद्ध: पूर्वेला: अंतर्गत रोड, पश्चिमेला: मनोमाया पार्क, उत्तरेला: बंगला, दक्षिणेला: अंतर्गत रोड	प्रत्यक्ष कब्जा - ०८-०६-२०१८	१३,००,३७८.००/– २१-फेब्रुवारी-२०१८ रोजीस	१०,३५,०००.००/-	१,०३,५००.००/-
ч.	१०१०२०६९७३५ रंजना देविदास पाटील देविदास किसन पाटील	आई निवास, तळ + ०२ वरचा मजला, घर क्र. २०३, गाव राजनोती, कल्याण रोड, शंकस मेंदिराजवळ, तालुका मिनंडी, वि. ठाणे - ४२१ ३०२. सीमाबद्ध: पूर्वेला: चोखी धानी ढाबा, पश्चिमेला: अंतर्गत रोड, उत्तरेला: निवासी घर, दक्षिणेला: निवासी घर	प्रत्यक्ष कब्जा - ०६-०६-२०२२	२२,०१,६१७.७१/- १६-एप्रिल-२०१९ रोजीस	६९,७५,०००.००/-	६,९७,५००.००/-
φ.	१११५२०८४८५८ मंगेश सोनू पाष्टे मनाली मंगेश पाष्टे	पसँट क्र. सी/४०२, ४ था मजला, ४१ एच क्र. ११४२, एच क्र. ४२, एच क्र. २, शिव शक्ती अपार्टमेंट, महेश पार्क, तुळींव रोड समोर, नालासोपारा (प्), महाराष्ट्र, ठाणे ४०१२०९, पारत सीमाबद्ध: पूर्वेला: निवासी इमारत, पश्चिमेला: गाव घर, उत्तरेला: अंकर्गत रोड, दक्षिणेला: खुला प्लॉट	प्रत्यक्ष कब्जा - ०७-०७-२०२०	१५,७०,८९१.३४/- १९-एप्रिल-२०१९ रोजीस	१२,५२,८००.००/-	१,२५,२८०.००/-
9.	१०१०२००१७६० अमित रघुनाथ घाग रघुनाथ सखाराम घाग	फ्लॅट क्र. जी०२, तळमजला, बी विंग, जुगन् कर्म रेसिडेन्सी, किन्हवली रोड, धसई, महाराष्ट्र, ठाणे, ४२१६०१, भारत	प्रत्यक्ष कब्जा - २८-०१-२०२२	८,९९,१८४.७१/- २६-मार्च-२०२१ रोजीस	७,२०,०००.००/-	७२,०००.००/-
८.	१८७०००८१४९४ सचिन लालासाहेब सुतार अश्विनी सचिन सुतार	फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, सर्व्हें क्र. १८८ १ २, सुमारिया रेसिडेन्सी, सुमारिया कॉम्प्सेक्स, भिवंडी गाव पुर्णा, महाराष्ट्र, ठाणे, ४२१ ३०२, भारत	प्रत्यक्ष कब्जा - १२-०८-२०२१	१६,४१,०३१,३४/- २६-मार्च-२०२१ रोजीस	९,९९,०००.००/-	९९,९००.००/-
٩.	१८७०००८२४३६ कलीम मेरीबूब आलम कुरेशी वसीम अहमद मेहबूब आलम कुरेशी	फ्लॅट क्र. २०६, २ रा मजला, एच क्र. ३ भाग आणि ४ भाग, सर्व्हें क्र. ५३, रुबी विंग, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी चतुर्वेदी इस्टेट, रेती बंदर रोड, काल्हेर भिवंडी, महाराष्ट्र, ठाणे, ४२१३०२, भारत	प्रत्यक्ष कब्जा - १२-०८-२०२१	१६,४२,५१६.००/- १९-मे-२०२१ रोजीस	१०,८०,०००.००/-	१,०८,०००.००-
१०.	१०१०२०७९००५ प्रल्हाद गोविंद कांबळे रेखा प्रलाद कांबळे	पलॅट क्र. २०२ २रा मजला बी विंग, घर क्र. २०८७ बी २०२, सर्व्हें क्र. ३०, इमारत क्रमांक ए, मोतीबाई कॉम्प्लेक्स, गाव शेलार, महाराष्ट्र, ठाणे, ४२१ ३०२, भारत	प्रत्यक्ष कब्जा - २१-०३-२०२२	१८,८३,३१४.१२/- २६-मे-२०२१ रोजीस	१४,८५,०००.००/-	१,४८,५००.००/-
११.	१०१०२०७४२२५ व १०१०२००६१८१ मधुकर विष्णू गायकवाड सोनू मधुकर गायकवाड	पलॅट क्र. ४०१ ४ था मजला, सदानंद बाबा अपार्टमेंट, चंदनसार रोड, बिरार पूर्व, महाराष्ट्र, ठाणे, ४०१३०५, भारत	प्रत्यक्ष कब्जा - ०३-जून- २०२२	१,०९,६३९.७८ व ५,५२,९२५,२९/- रोजीस १९-मे-२०२१ व १२-नोव्हेंबर-२०२१	4,00,000.00/-	40,000.00/-

निरीक्षणाची तारीख आणि वेळ: १६ ऑगस्ट, २०२२ आणि १७ ऑगस्ट, २०२२ रोजी स. १०.०० ते सं. ०५.०० लिलावाची तारीख:- ३० ऑगस्ट, २०२२, स. १०.०० ते दु. ०३.००, बोली जमा करण्याकरिता अंतिम दिनांक: २९-ऑगस्ट-२०२२

मुंबई शाखेच्या विक्रीचे ठिकाण कल्याण शाखा: मुथुट हाऊँसिंग फायनान्स कं. लि., १२ए ०१, १३ वा मजला, पारिनी क्रिसेन्झो, प्लॉट क्र. सी/३८–३९, वांद्रे कुर्ला संकुल जी ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१

इच्छुक बोलीदार मिळकतींचे निरीक्षण वर दिलेल्या तारीख आणि वेळेस करू शकतील: जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती:-

९) बिक्री काटेकोरपणे येथे खाली दिलेल्या अटी आणि शर्तीच्या त्याचप्रमाणे इच्छुक बोलीदारांनी सादर करावयाच्या प्रस्ताव/निविदा दस्तावेजामध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन होईल. २) मिळकतीची विक्री ''जसे आहे जेथे आहे'', व ''जसे आहे जे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' अटीवर असलेल्या कोणत्याही मारांसह होईल. ३) लिलावाअंतर्गत मिळकर्तीचे निरीक्षण वर दिलेल्या तारीख आणि वेळेस करता येईल. मिळकर्तीच्या निरीक्षणाच्या किंवा निविदा सादर करण्याच्या संबंधातील कोणत्याही चौकशांसाठी कृपया वरील नमूद् स्थळ येथील प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. वरील मिळकतीसाठी इच्छुक खरेदीदार त्यांचे प्रस्ताव मोहोरबंद पाकिटातून लिलावाच्या तारखेपूर्वी एक कामाच्या दिवस आधी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या वरील कार्यालयीन पत्त्यावर इसारा अनामत रकम (इ.अ.र.) राखिव किंमतीचे १०% पोटी ''मुथट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड'' च्ट नावातील मुंबई येथे देय डिमांड ड्राएटसह पाठवू शकतात. ४) प्रस्ताव दस्तावेजासीवत, इच्छुक बोलीदारां आवकर विभागांगे जारी केलेल्या पंन कार्डवी एक प्रत आणि पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. च्या प्रती सारखे बोलीदारांच्या ओळखीचा पुरावा व निवासाचा पुरावा याची प्रत जोडावी लागेल. ५) कोणत्याही परिस्थितीत मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही. ६) लिलावात हजर असलेल्या बोलीदारांना ठरविलेल्या राखीव किंमतीच्या अतिरिक्त रु. १००००/- च्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढव दिले जातील. ७) सदर मिळकर्तींच्या संबंधात विक्री प्रमाणपत्राच्या नोंदणीच्या संबंधातील आकार आणि मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, हस्तांतरण आकार व अन्य परिव्यय यासह म्युनिसिपल कर, मेंटेनन्स/सोसायटी चार्जेस. वीज आणि पाणी देयके किंवा अन्य थकबाकी सारखी सर्व देणी यशस्वी बोलीदार/खरेदीदारांना प्रदान करावी लागतील. ८) यशस्वी बोलीदार/खरेदीदार यांना विक्रीच्या बाबतीत प्राधिकत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यापासून पुढील कामाच्या दिवशी २५% खरेदी रक्कम (आधीच भरलेली इ.अ.र. समायोजित करून) भरावी लागेल, कसूर केल्यास, इसारा अनामत रक्कम जरु होईल. ९) विक्रीची उर्वरित ७५% किंमत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी यशस्वी खरेदीदाराना विक्रीची मंजुरी कळविल्याच्या १५ दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने लेखी मान्यता दिलेल्य भूभा वाहीव पुरतीत प्रदान करावी लागेल. १०) प्राधिकृत अधिकारी त्यांच्या मर्जीने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विक्रीसाठीच्या ह्या सूचनेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये फेरफार करण्यांचे त्यांचे अधिकार राखून ठेवत आहेत. ११) जर लिलावाच्या तारखेपूर्वी एक कामाच्या दिवसापर्यंत उपरितामित कर्जदार/सह-कर्जदार यांचेकडून तारणी धनकोंना आलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितपणे सर्व थकवाकी प्रदान केली तर मिळकत विकली जाणार नाही आणि संभाव्य बोलीदरांकडून प्राप्त झालेल्या सर्व बोली त्यांना में. मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि. विरुध्द कोणत्याही दायित्व/दावा न ठेवता परत केल्या जातील. कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना याद्वारे सदर सुचनेच्या तारखेपसून वरील नमूद दिवसांत तारखेपस्त व्याज आणि खर्चासह वरील नमुद्र थकबाकी चकती करण्यासाठी आणि सपूर्ण दायित्व निभवण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) आणि ९ अन्वये १५ दिवसाची वैधानिक सचना देण्यात येत आहे. कसर केल्यास तारण सेची वरील नमूदे अटी आणि शर्तीनुसार विक्री करण्यात येईल. तसेच कर्जदारांना मिळकतीची अप्रभारीत त्यांच्या वस्तू ३० दिवसांत काहून टाकण्याची विनंती करण्यात येते अन्यथा त्यांच्या जोखिम आणि परिणामांवर कढून टाकण्यात येईल. ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: १० ऑगस्ट, २०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडस

जाहीर सूचना आणि तसेच सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येत आहे

की आमचे अशील, जे एक नॉन-बॅंकिंग आर्थिव

कंपनी आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई

येथे आहे. ते कंपनी कायदा २०१३ अंतर्गत स्थापन

कंपनी कुष्टागी सोलर पॉवर प्रा. लि., ज्याचे नोंदणीकृत

कार्यालय २९, हरे कृष्णा रीजेंसी, रामपुरा रोड सुखिया

मांगानेर जयपर आरजे ३०२०११ येथे आहे. यांचेकड

एका कर्जासाठी सुरक्षा म्हणून खालील परिशिष्टात

विवरणित जमीन गहाण स्वरूपात स्वीकारत आहेत

अनसचित जमीनीच्या एक भागा संदर्भातील मठ

भाडेपर्टा करार हरविले आहे आणि/किंवा गहाळ

झाले आहे आणि त्याचे तपशील खालील प्रमाणे आहे

अनुसूचित जमीनीचे तपशील खालील प्रमाणे आहे:

पूर्वेस सर्व्हें क्र. २३ द्वारे आणि उत्तरेस सर्व्हें क्र. २७/८

दक्षिणेस सर्व्हें क्र. २५ आणि पश्चिमेस सर्व्हें क्र. २४/६ द्वारे या प्रमाणे सीमांकित आणि सर्व्हें क्र. २४/७ धारव

अशी, गुमागेरी गाव, कुष्टागी होबली, कुष्टार्ग

तालुक, कोप्पला जिल्हा येथील मोजमापित १ एक

केएसपीपी यांच्या नावाने श्री यमनाप्पा यांचे द्वारे

क्रियान्वित अनुक्रमांक ३१२८/२०१९-२० दिनांव

१४.०८.२०१९ धारक मूळ नोंदणीकृत भाडेपट्टा

कोणतीही व्यक्ती ज्यांचे वरील संदर्भित जमीनीमध्ये

विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल गहाण, प्रभार, ग्रहणाधिकार, विश्वस्त, हस्तांतर

ताबा, सुविधाधिकार, जप्ती किंवा अन्यथा कोणत्यार्ह

प्रकारे कोणत्याही स्वरूपात उद्भवलेले सहित परंत सद

हरविलेले/गहाळ झालेले भाडेपट्टा करारा पुरतेच

ार्यादित नसणारे असे, कोणताही दावा, हक,

नामाधिकार किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी सदरह

सूचनेच्या प्रसिद्धीच्या ७ दिवसांच्या कालावधीच्य

भात समर्थनीय कागदपत्र/पुराव्यांसह खालील

स्वाक्षरीदारांना लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा अस

दावा किंवा दावे, जर असतील, तरीही ते सोडून दिले

किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल आणि वरील

.... संदर्भित जमीनीच्या बाबतीत कोणताही हक्क

आणि/किंवा कोणत्याही स्वरूपाचा दावा आणि

कोणताही यापश्चातचा दावा / दावे देखील माझे अशील किंवा त्यांचे वारसदार/नॉमिनी/असाइनीज् यांच्याव

एक्सप्रेस लीगल ॲडव्होकेट्स ॲण्ड कंसल्टंट्स (पत्ता : शॉप क्र. ६, शिव शंकर टॉवर, सेक्टर १

पाम बीच रोड, सानपाडा, नवी मुंबई ४०० ७०५)

कोणत्याही स्वरूपात बंधनकारक राहणार नाही.

१२ गुंठा जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से. हरविलेले/गहाळ झालेले भाडेपट्टा कराराचे तपशीत

खालील प्रमाणे आहे :

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील साधारण मूळ दिवाणी अधिकारिता वाणिज्यिक निष्पादन अर्ज (एल) क्र. १३१ सन २०१७ मधील

चेंबर आदेश क्र. १०२३ सन २०१८

दी मेमन को-ऑपरेटिव्ह बँक लि., (समापनातील), मल्ट स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२ अंतर्गत नोंदणी केलेली एक को-ऑपरेटिव्ह बँक जीचे नोंदणीकृत कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय आहे - पटेल अँड सोनी आर्केड, १ ला मजला, २३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई ४००००८ तर्फे त्यांचे परिसमापक

विरुद्ध

१. हंजर बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुर्दीन्वये नोंदणीकृत एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्यांचा नोंदणीकृत पत्ता आहे - ३३५, शालीमार हाऊस, ग्रॅंट रोंड, मुंबई - ४००००७. २. सलीम युसुफ इंगारिया,

हंजर बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, ४४-ए, मेमनवाडा रोड, मुंबई - ४००००९

३. सुनेहरा तोहीद फर्निचरवाला, हंजर बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, २/ए, पेरी क्रॉस रोड, पेरीडॉट, वांद्रे (प), मुंबई - ४०००५०

४. श्री. तोहीद अश्रफ फर्निचरवाला, ज्यांचा पत्त आहे २/ए, पेरी क्रॉस रोड, पेरीडॉट, वांद्रे (प), मुंबई - ४०००५०

५. श्री. नियामुल हक ए. रौफ न्यांचा पत्ता आहे - ५ वा क्लब बॅक रोड, हंजर व्हीला, मोरलॅंड रोड, मुंबई - ४००००८

...उत्तरवार्द यांचे समक्ष : श्री. अनिरिद्ध एम. चांदेकर प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर

....उत्तरवार्द

२३ जुलै, २०१८ रोजी गांभिर्याने पुष्टी केलेल्या उपरिनामित अर्जदारांच्या परिसमापकांच्या कार्यालयातील अधिकारी, परेश परमार यांचे प्रतिज्ञापत्र वाचल्यावर आणि अर्जदारांसाठी वकील श्रीमती सपना राचुरे यांच युक्तीवाद ऐकल्यावर, असा आदेश देण्यांत येतो की, कार्यालयीन आक्षेप न काढल्याने उपरोक्त निष्पादन -अर्ज फेटाळणारा मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखा नियमाच्या नियम ९८६ अन्वयेचा दिनांक २० जून, २०१८ चा आदेश नोंदीत पुनःस्थापित करण्याचा आदेश दिला आणि पुढे आदेश दिला की, आजपासून दोन आठवड्यांच्या कालावधीत कार्यालयीन आक्षेप काढून टाकण्याचे निर्देश अर्जदारांना दिले, कसुर केल्यास, निष्पादन अर्ज खारीज होईल आणि पुढे आदेश दिले की, ह्या आदेशाचा खर्च हा सकारण खर्च असेल.

प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर दिनांक : २३ जुलै, २०१८ अर्जदारांसाठी वकील दि. २ ऑगस्ट, २०२२

१. हंजर बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड

३५, शालीमार हाऊस, ग्रँट रोड, मुंबई - ४००००७ २. सलीम युसुफ इंगारिया

४४-ए, मेमनवाडा रोड, मुंबई - ४००००९ सं : वाणिज्यिक निष्पादन अर्ज (एल) क्र. १३१ सन २०१७

उच्च न्यायालय, ओ.ओ.सी.जे. चेंबर आदेश क्र. १०२३ सन २०१८

दी मेमन को-ऑपरेटिव्ह बँक लि

हंजर बिल्डर्स आणि अन्य महाशय

सचना घ्यावी की. वरील प्रकरण २९ ऑगस्ट. २०२२ रोजी स. ११.३० वा. विव्दान प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर, उच्च न्यायालय, मुंबई समोर मांडले जाईल. तेव्हा तुमची इच्छा असल्यास तुम्ही हजर राह् शकता. धन्यवाद

सपना राचुरे अर्जदारांसाठी वकील

eClerx

eClerx Services Limited CIN : L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email : investor@eclerx.com Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Quarter ended Year ended June 30, March 31, June 30,

	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	6,178.35	5,916.65	4,862.60	21,603.45
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,354.73	1,587.22	1,215.35	5,604.87
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,354.73	1,587.22	1,215.35	5,604.87
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	995.14	1,184.00	920.36	4,177.58
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	825.48	1,174.82	969.92	4,207.35
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	331.11	330.98	341.31	330.98
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				15,357.18
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)				
Basic	29.97	35.87	26.84	123.81
Diluted	29.44	35.16	26.55	121.57
Elizabeth Charles Control of the Con				

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2022

	Quarter ended Year				
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	
rai ticulai s	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	4,347.16	4,280.76	3,437.13	15,513.12	
Profit before tax	968.57	1,273.27	1,102.80	4,768.18	
Profit after tax	720.22	954.61	821.18	3,548.96	
M. A.	•	•		·	

1. The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com

For and on behalf of Board of Directors PD Mundhr

: Mumba Date : August 09, 2022 Executive Director

в

इरो पॅनल प्रोडक्टस लिमिटेड

सीआयएन :यु२८९३१एमएच२०१३पीएलसी२५११७६ नोंद कार्यालय : ७०२, ७वा मजला, अरवली बिझनेस सेंटर, रामदास सुत्राळे रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-९२.

वेबसाइट : www.eurobondacp.com Email : cs@eurobondacp.com फोन : ०२२-२९६८६५००

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओव्हीएएम) आणि ई-मतदान माहितीद्वारे ०९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की युरो पॅनेल प्रॉडक्ट्स लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची ०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४.०० वाजता (भा.वे.) आयोजित केली जाईल. व्यवसाय व्यवहार करण्यासाठी विहडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधनांच्या माध्यमातून (ओव्हीएएम) सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती न घेता सामान्य ठिकाणी जे ०९ एमजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केले जाईल. कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत जारी केलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या सर्व लागू तरतुर्दीनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) सोबत वाचित १४ डिसेंबर २०२१ आणि २/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी दिनांक १३ मे २०२० रोजी त्यांच्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ द्वारे एमसीए आणि सेबी द्वारे जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांसह (यापुढे एकत्रितपणे ''परिपत्रके'' म्हणून संदर्भित), कंपनीची एजीएमव्हीसी आणि ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल.

वरील परिपत्रकांचे पालन करून, ०९ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या भागधारकांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी (डीपीएस) कडे नोंदणीकृत आहेत. सभासदांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पाठवण्याचे काम मंगळवार, ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगच्या सूचना

दिनांक: १०.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

१. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०, २०१४ आणि सूची विनियमांचे नियम ४४ मधील नियम २० सह वाचित कंपनी कायदा २०१३ मधील कलम १०८ आणि इतर लागू तरतुर्दीच्या तरतुर्दीनुसार , कंपनीला एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून सभासदांनी मतदान करण्याची आणि ०९ व्या एजीएम मध्ये व्हीसी/ओव्हीएएम द्वारे सहभागी होण्यासाठी एजीएम दरम्यान मतदान करण्याची सुविधा नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केली जाईल.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी ०६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.०० ते ०८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सुरू होईल ०८ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या पुढे ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. सभेला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते ०९ एजीएममध्ये मतदान करू शकतील.

लॉगिन आयडीचे तपशील आणि रिमोटसाठी पासवर्ड उत्पन्न किंवा प्राप्त करण्याच्या प्रक्रियेसह माहिती आणि सूचना ई-व्होटिंग/ ई-व्होटिंग सुविधा ही एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेचा भाग आहे.

रिमोट ई-व्होटिंगसाठी सदस्यांची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख ०२ सप्टेंबर, २०२२ आहे. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेल म्हणजे ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये लाभार्थी मालक म्हणून नोंदवले गेले आहे. , एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानाची सुविधा मिळण्याचा अधिकार असेल.

डीमटेरियलाइँज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान सहभाग आणि मतदान करण्याची पद्धत भौतिक मोड आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल नोंदणीकृत केलेले नाही त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केले आहे.

६. कंपनीने ०९ एजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट-ऑफतारखेनुसार समभाग धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेले आणि कंपनीचे सदस्य बनलेल्या कोणत्याही भागधारकांना एजीएमची सूचना पाहण्याची विनंती केली जाते. मतदानासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी प्रक्रिया स्वीकारली जाईल.

एजीएमपूर्वी व्हीसी/ओव्हीएएम रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सभासद देखील याद्वारे मीटिंगमध्ये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात परंतू त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूएस) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० किंवा सुश्री सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थापक – एनएसडीएल यांना evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवा.

०९ व्या एजीएम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१–२२ चा वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या वेबसाइट https://www.eurobondacp.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल जेथे इक्विटी शेअर्स कंपनी सूचीबद्ध आहेत, म्हणजे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड www.evoting.nsdl.com आणि कंपनीचे रजिस्टार आणि हस्तांतरण एजंट म्हणजेच लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड www.linkintime.co.in. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या। आणि ज्यांनी त्यांचे ईमेल किंवा केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२(१) नुसार सोबतच्या नोटीसमध्ये संदर्भित केलेली सर्व कागदपत्रे आणि विधान इलेक्टॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध असेल. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सांगितलेल्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी कंपनीला cs@eurobondacp.con वर लिहावे.

> युरो पॅनेल प्रॉडक्ट्स लिमिटेडच्य कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

> > मेम. क्रमांक: ए६८२७०

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ मध्ये ३रा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, कुलाबा, मुंबई-४०० ००५. मुळ अर्ज क्र. ३१२ सन २०२१

बँक ऑफ इंडिया

परि.-१३अर्जदा

...प्रतिवार्द

क्रेमवर्क्स प्रोजेक्ट्स ॲण्ड मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि अन्य

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननि पायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. महाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा वकिलादारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि ू विनंतीप्रमाणे अनतोष का मंजर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी ०२.११.२०२२ रोजी स. ११.०० वा

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमूद इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह

एकत्रित रकमेच्या वसुलीसाठी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.

उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल. हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २७ जुलै, २०२२ रोजी दिले/जारी केले.

प्रबंधक, डीआस्टी-॥, मुंबई १: फ्रेमवर्क्झ प्रोजेक्ट्स ॲण्ड मॅनेजमेंट सर्व्हिसेस

रला मजला, ११०, पर्वेई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, जेव्हीएलआर रोड, पर्वई, मुंबई – ४०० ०७६. ...प्रतिवादी क्र.

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांना या नोटीसद्वारे सुचित करण्यात येत आहे कि, माझे अशील, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या जमिन मिळकतीचे हक्क सांगणारे मे. लोधा बिल्डर्स यांच्या बरोबर व्यवहार करण्यास इच्छुक आहेत व ह्या कारणास्तव सदर जिमन मिळकतीचे शीर्षक टायटल तपासणीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करत आहेत. तरी सदर जमिन मिळकतीसंबंधी कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षिस, भाडेकरार, भाडेपट्टा अगर अन्य इजमेंट ॲक्ट हक्क अगर कोणत्याही प्रकारचे हक्क व हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत खालील सही करणार यांच्या पत्त्यावर त्यासंबंधी लेखी व पुराव्यासह हरकत घ्यावी. याप्रमाणे न केल्यास सदर मिळकतीसंबंधी कोणाचेही कोणत्याही टायटल क्लीअर व मार्केटेबल आहे असे मानण्यात येईल व त्यानंतर घेण्यात आलेली हरकत ग्राह्म धरली जाणार नाही. तसेच माझे अशील हे मे. लोधा बिल्डर्स यांच्याशी ठरल्याप्रमाणे करार व मदार करून व्यवहार पुर्ण करतील. कृपया याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट-जिमन मिळकतीचे वर्णन मौजे-भाईंदर तालुका व जिल्हा-ठाणे

अ.क्र.	जुना सर्वे क्र.	नविन सर्वे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र चौ. मिटर
१	480	४५	२	४३० पैकी ३२२.५०
7	५४१	88	7	३४७० पैकी २६०२.५०
3	५४२	83	२	१२१० पैकी ९०७.५०
γ	५४४	४१	२	१२४० पैकी ९०७.५०
ų	५४३	४२	ų	१०० पैकी १००
ξ	५ ४५	80	3	१००२० पैकी
				३३८८.७०+२००.१५ रोड FSI.
6	५४२	83	3	२४६० पैकी २४६०
			•	

पत्ता : १२/५, गगणगीरी को.हौ.सो. बँक ऑफ महाराष्ट्र समोर, सही/-आराधना सिनेमाजवळ, पांचपाखाडी, ठाणे (प), ४००६०२ ॲड. डी.आर. राजा

> प्रपत्र क्र. आरएससी - ४ (नियम ३(३)ला अनसरून) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमो मुंबई खंडपीठ कंपनी याचिका क्र. २३ हा २०२२

> > कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ६६ आणि राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (भाग भांडवल कपातीकरीता प्रक्रिया नियमावली २०१६ च्या नियम २ च्या प्रकरणात

ब्रास्केम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या समभाग भांडवलाच्या

बाम्केम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे सूट १२ए/१४, कॉमर्स सेंटर बिल्डिंग. ७८ ताडदेव रोड, मुंबई - ४०००३४

सीआयएनःयु२४११०एमएच२०२०एफटीसी३३६६१

सूचनेचे प्रकाशन सूचना घ्यावी की, प्रत्येकी रूपये १०/- च्या ३५,००,००९ समभागामध्ये विभागून र ३.५०.००.०१०/- पासन रुपये १०/- च्या ५०.००१ समभागामध्ये विभागन रु. ५.००.०१०/

...याचिकाकर्ता कंपर्न

सही/-

पर्यंत कपात किंवा अन्यथा रुपांतरीत करण्यासाठी वरील कंपनीच्या भागभांडवलाची कपात निश्चित करण्यासाठी २५ जुलै, २०२२ रोजी मुंबई येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज/याचिका साधरण करण्यात आली होती. ज्याद्वारे प्रती शेअर रु. १०.२५/- (रुपये दहा आणि पंचवीस पैसे मात्र) च्या मोबदल्याव रु. ३,५०,००,०१०/- च्या विद्यमान भाग भांडवलापैकी रु. ३,४५,००,०००/- ची रकमेचे प्रत्येकी रु. १०/- चे ३४,५०,००० समभाग कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ६६ आणि काही असल्यास इतर प्रयोज्य तरतुर्दींना अनुसरून असा कपात झालेल्या भागभांडवलाची एकूण रक्कम निष्प्रभावी आणि ही सुद्धा नोंद घ्यावी की, सुनावणी १० नोव्हेंबर, २०२२ रोजी निश्चित करण्यात आली आहे. ज्य

तारखेस न्यायाधिकरण अर्जाची सुनावणी करेल, कोणीही धनको सुनावणीसाठी हजर राहण्यास इच्छुक असल्यास त्यांनी/तिने काही असल्यास त्यांच्या हरकतीसह विनंती करणे आवश्यक आहे. राजेश शहा ॲन्ड कं. करित

दिनांक : १० ऑगस्ट, २०२२ ठिकाणः मुंबई

याचिकाकर्ता कंपनी करिता वकील

© ION EXCHANGE Refreshing the Planet

CIN: 1 9X999MH99EXPL Co9X347 नोंदणीकत कार्यालय: आयन हाऊस. डॉ. ई. मोसेस रोड. महालक्ष्मी. मंबई - ४०० ०११

व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम), ई-ातदान माहिती आणि पुस्तक बंद करण्याच्या सूचनांद्वार[े] आयोजित करण्यात येणा~ या ५८ ्व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना.

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एर्ज फुवार, टे सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ इतर ऑडिओ -व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओव्हीएएम) आयोजित करण्यात आली आहे, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवहार करणे, जी एजीएम बोलावण्यासाठी प्रसारित केली जात आहे.

सततच्या कोविड-१९ साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) रप्रिल २०२०. १३ एप्रिल २०२०. ५ मे २०२०. १३ जानेवारी २०२१. १४ डिसेंबर २०२१ .५ मे २०२ . (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणन संदर्भित) रोजीची परिपत्रके जारी केली आहेत आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांसह वाचून, वेळोवेळी (सेबी गरिपत्रक म्हणून संदर्भित) धारण करण्यास परवानगी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे (एजीएम) व्हीसी/ओव्हीएएम द्वारे, सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, सामायिक ठिकाणी आणि भागधारकांना वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती पाठविण्याच्या संदर्भात आणि आयोजित सर्वसाधारण सभांसाठी प्रॉक्सीची आवश्यकता या संदर्भात शिथिलता दिली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम), सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ सेबी सूची विनियम) आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनीची एजीएम व्हीसी/ओव्हीएएम द्वारे आयोजित केले जात आहे.

उक्त एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकाचे पालन करून, वार्षिक अहवालासह एजीएम बोलावणारी सूचना, केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीज आरटीए कडे नोंदणीकत आहेत त्यांना पाठवले जात आहे. जोपर्यंत कोणताही सदस्य तत्समचा भौतिक प्रतीकरिता विनंती आहे. ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्र. नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी ते कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, मे टीएसआर कन्स्ल्टंट प्रायव्हेट लिमिटेड (टीपीसीएल) यांना सादर करण्याची विनंती केली आहे, csg-unit@tclindia.coin वर आणि डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदवू शकतात. ५८ व्या एजीएम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१–२०२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.ionexchangeglobal.com वर, स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाइट www.bseindia. com वर उपलब्ध करून दिला जाईल आणि www.nseindia.cc आणि NSDL ची वेबसाइट www.evoting.nsdl.com.

५८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करीत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम प्रक्रियेदरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे आणि एजीएममध्ये भाग घेणारे सदस्य, ज्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही, त्यांना मतदान केले जाईल. एजीएमच्या अशा कार्यवाहीदरम्यान मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल

पुढे सूचना देण्यात आली आहे की सभासदांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण बूक्स, बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ ते गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएम आणि लाभांश भरण्यासाठी बंद राहतील.

रिमोट ई-मतदान कालावधी १ सप्टेंबर, २०२२ रोजी (सकाळी ९:००) सुरू होईल आणि ७ सप्टेंबर, २०२२ रोजी (संध्याकाळी ५:००) समाप्त होईल. या कालावधीत, १ सप्टेंबर, २०२२ च्या कट–ऑफ तारखेनसार, भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य, रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई–व्होटिंग मॉडयुल एनएसडीएस द्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, नंतर तो बदलण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे अधिकार १ सप्टेंबर २०२२ च्या कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असलेली कोणतीही व्यक्ती. नोटीस पाठवल्यानंतर जी कंपनीचे शेअर्स घेते आणि सदस्य बनते आणि १ सप्टेंबर, २०२२ च्या कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनी evotingansdl.coin वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा येथे रजिस्ट्रार ची TSR Consultants Private Limited यांना csg-unit@tcoli ndia.co.in. एजीएममध्ये व्हीसी/ओव्हीएएम द्वारे सामील होण्याच्या आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याच्या तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्या आहेत. सदस्यांना काळजीपूर्वक तत्समद्वारे पार पाडण्याची विनंती केली जात

ज्या सभासदांना एजीएमपर्वी किंवा त्यादरम्यान मदतीची आवश्यकता आहे. त्यांनी एनएसडीएलर्श evoting@nsdl.co.in वर संपर्क साधु शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा श्री अमित विशाल यांच्याशी संपर्क साधू शकता. किंवा सुश्री ग्ल्लवी म्हात्रे या नियुक्त ईमेल आयडीवर – amitv@nsd l.co.in किंवा pallavid@nsdl.co.in.

नाभांश प्राप्त करण्यात कोणताही विलंब टाळण्यासाठी, भागधारकांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील त्यांच्य डिपॉझिटरीसह (जेथे शेअर्स डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले जातात) आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, M/S TSR Consultants Private Limited (TCPL), csgunit@tcolindia.coin येथे (जेथे शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतात) नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील, स्व-साक्षांकित प्रत यांचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह पॅन कार्ड आणि कॅन्सल चेक.

शेअरधारकांनी लक्षात घ्या की २७ मे २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने प्रति डिकटी शेअर रु. १० च्या लाभांशाची शिफारस केली आहे. सभासदांच्या मान्यतेच्या अधीन राहून लाभांश १३ सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यतिनत केले आहेत त्यांना विविध ऑनलाइन पद्धर्तीद्वारे अदा केले जाईल. ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट/चेक नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील.

मंडळाच्या आदेशानुसा

मिलिंद पुराणिक दिनांक : ९ ऑगस्ट, २०२२ कंपनी सचिव